

**आदिवासी विकास सेवेतील गट-ब, वर्ग-२ मधील  
पदावर तात्पुरत्या स्वरूपात पदोन्नती व पदस्थापना**  
**महाराष्ट्र शासन**  
**आदिवासी विकास विभाग**  
**आदेश क्र. आस्था- २००५/ प्र.क्र. २५४/ का.१**  
**मंत्रालय, मुंबई-४०० ०३२**  
**दिनांक : १७ जून, २००८**

**वाचा :** शासन आदेश, आदिवासी विकास विभाग क्रमांक आस्था - २००५/प्र.क्र.२५४/का.१५,  
दिनांक १० ऑगस्ट, २००७

**शासन आदेश :** आदिवासी विकास विभागातील खाली दर्शविलेल्या अधीक्षक व गृहपाल संवर्गातील कर्मचाऱ्यांना त्यांच्या नांवासमोर दर्शविल्याप्रमाणे रुपये ६,५००-१०,५०० या वेतनश्रेणीतील सहायक प्रकल्प अधिकारी, संशोधन अधिकारी, वर्ग - २ या पदावर पदोन्नत्या देण्यात येत असून त्यांची पदस्थापना त्यांच्या नांवासमोर दर्शविलेल्या कार्यालयात करण्यात येत आहे.

अ. क्र.	अधिकाऱ्यांचे नाव, पदनाम व सध्याचे कार्यालय	बदलीचे ठिकाण व पद
१	२	३
१	श्री.आर.बी. पंडुरे, गृहपाल, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह, राजगुरु नगर, ता.खेड, जिल्हा पुणे	सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, घोडेगांव, जिल्हा पुणे
२	श्रीमती एच.एस. भामरे, गृहपाल, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह, अभोण, ता.कळवण, जिल्हा नाशिक	सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, जव्हार, जिल्हा ठाणे
३	श्री. आर.एस. हालपे, गृहपाल, शासकीय आदिवासी मुलींचे वसतीगृह, भिवंडी, जिल्हा ठाणे	सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, पेण, जिल्हा रायगड
४	श्रीमती एस.जे. भागवत, कार्यालय अधीक्षक, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती ठाणे	संशोधन अधिकारी, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे

२. वरील पदोन्नत्या या नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदावर करण्यात येत असल्याने त्या निव्वळ तात्पुरत्या स्वरूपाच्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून नामनिर्देशन उमेदवार उपलब्ध होईपर्यंत अथवा ११ महिन्यांच्या तत्वावर किंवा शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत राहतील. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना सदर पदावर नियमित पदोन्नतीच्या कायमपणाचा आणि ज्येष्ठतेचा हक्क सांगता येणार नाही.

३. पदोन्नत कर्मचाऱ्यांना त्यांच्या नवीन नियुक्तीच्या ठिकाणी हजर होण्यासाठी संबंधित कार्यालय प्रमुख / विभाग प्रमुख यांनी अंतर्गत व्यवस्था करून तात्काळ कार्यमुक्त करावे व या आदेशाची अंमलबजावणी करावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

  

( के. बा.लांडगे )  
उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१) आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक

- २) आयुक्त, आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुणे
- ३) अपर आयुक्त, आदिवासी विकास ठाणे, अमरावती, नाशिक, नागपूर
- ४) सह आयुक्त तथा उपाध्यक्ष, अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, ठाणे/नाशिक/पुणे/औरंगाबाद/अमरावती/नागपूर/गडचिरोली/नंदूरबार.
- ५) सर्व प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प.
- ६) महालेखापाल ( लेखा परिक्षा ), महाराष्ट्र १ /२, मुंबई /नागपूर.
- ७) महालेखापाल ( लेखा व अनुज्ञेयता) , महाराष्ट्र १/२, मुंबई/नागपूर/पुणे.
- ८) जिल्हा कोषागार अधिकारी, ठाणे/पुणे/रायगड.
- ९) उप जिल्हा कोषागार अधिकारी, राजूर, जि.अहमदनगर/ जळ्हार, जि.ठाणे/पेण, जि.रायगड/
- १०) सर्व संबंधित कर्मचारी.
- ११) निवड नस्ती